

May 01, 2024

To,
The General Manager
Department of Corporate Services
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: 540268

To,

The Manager

Department of Corporate Compliance National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Scrip Code: TRU

<u>Subject: Submission of Newspaper Advertisement with respect to the Extra Ordinary General Meeting (Post-Dispatch of EGM Notice)</u>

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 30 read with Schedule III and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, and pursuant to the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs, we wish to inform you that, in accordance with the provisions of Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Company has published the enclosed newspaper publication(s) Wednesday, May 01, 2024, in the newspapers viz. Financial Express (in English language) and Mumbai Lakshadeep (in Marathi language), with respect to completion of dispatch of notice of the Extra Ordinary General Meeting of the Company scheduled to be held on Wednesday, May 22, 2024 at 03:00 P.M. (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means, to the eligible members of the Company and information regarding e-voting.

The newspaper publication(s) can also be accessed on the website of the Company, i.e., www.trucapfinance.com.

You are requested to take the same on record and oblige.

Thanking You,

Yours faithfully, For TruCap Finance Limited

Sonal Sharma

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above



NIFTY HITS FRESH INTRA-DAY HIGH

Markets snap winning run on profit booking

VIVEK KUMAR M Mumbai, April 30

Mumbai, April 30

BENCHMARK NIFTY
REACHED a lifetime high on Tuesday, fueled by a bullish trend that drove gains in six of the last eight trading sessions. The Sensex also surpassed the 75,000-point mark intraday. However, investors booked profits during the last trading hour, leading to key indices erasing their gains.

The strong earnings performance of domestic companies, coupled with a positive sentiment in global equities, has been driving gains in domestic equities over the last few sessions. The easing of tensions in West Asia only boosted the sentiments further.

The Sensex fell from its intraday high, ultimately closing 0,3% lower. Similarly, the

ing 0.3% lower. Similarly, the Nifty concluded 0.2% lower at Nitty concluded 0.2% lower at 22,604.85 points, following its intraday peak of 22,783.35 points, marking a new lifetime high. Market participants attributed the last-hour profit booking to the anticipation of the market holiday on Wednesday in observance of Maharash-

tra Day.

Driven by bullish sentiments, both the Nifty and Sensex recorded their third consecutive monthly gains in April, each surging over 1%. "The

74,800.89 74,671.28 Previous Nifty Intra-day, Apr 30 22,820 22,740 22,740 22,660 0.17

near-term outlook of Nifty seems to be of consolidation and a significant rise from here on may require FPIs returning to the buy side," said Dhiraj Relli, MD and CEO at HDFC Securi

ties.
Tuesday's gains were primarily propelled by automobile companies, with Mahindra & Mahindra leading the pack, surging by 4.5% to close at Rs 2,156.30. This surge followed the launch of the XUV 3XO model. The stock reached a lifetime high leads of Rs 2.160. model. The stock reached a lite-time high level of Rs 2,169.25 intraday. The shares of other automobile companies like Maruti Suzuki India, Tata Motors, Hero MotoCorp, and Bajaj Auto also saw strong buy-

ing interest.

Market experts said that earnings from BFSI (Banking, Financial Services, and Insurance), automobile, and infrastructure companies have thus far been positive, serving as a key driver for market gains

key driver for market gains. Bankex reached a new lifetime high level on Tuesday before closing 0.2% lower. The sectoral index had surged by 2.7% on Monday, buoyed by robust earnings from some financial services majors.

tinancial services majors.
"Although we expect earnings growth momentum to
continue, except for the IT and
Chemicals sectors, we do not
anticipate significant upward
movement in the index, as cur-

further gains," said Nishit Mas-ter, portfolio manager at Axis Securities PMS.

Although benchmark indices surrendered their gains indices surrendered their gains on Tuesday, broader market indices on ISEC continued their upward trajectory for the seventh consecutive session, reaching new lifetime highs. The BSE Midcap index advanced by 0.5%, while the BSE Smallcap index concluded with gains of 0.1%. Global investors will now be clobal investors will now be closely monitoring the Federal Reserve policy scheduled for his week, particularly amidst uncertainty surrounding future rate actions.

Mastersaid the potential for nor minimal rate cuts by the US Fed this year could lead to market volatility, and investors should be mindful of that, Cour

should be mindful of that."Ou

should be mindful of that."Our year-end target for Nifty50 remains at 24000, implying a mid-single-digit return from current levels," he said. Shizant Chouhan, head of equity research at Kotak Securities also shared a similar view. "The outcome/statement of the Fed meeting will be important as it will have a huge impact on bond yields/Treasuries and the dollar index. The market will become highly volatile with the event of general elections endevent of general elections end-ing in May," Chouhan said.

RCap investor moves HC over delisting of shares

ANINVESTORIN Reliance Capital (RCap) has filed a writ petition in the Bombay High Court challenging the delisting of the company shares following the closure of the resolution

Group resonation of the Hinduja Group responded to the queries raised by the insurance regulator. In the writ petition, the investor stated that the delisting after the completion of the resolution process will result in zero value of the company's shares. The petitioner is challenging the National Company Law Tribunal's (NCLT) February 27 order, which approved the reso-

order,which approved the reso-lution plan providing for delist-ing of RCap shares and subse-quent circulars issued to the



The petitioner is challenging the NCLT's February 27 order. which approved the resolution plan

bourses announcing suspension of trading in the company's

shares.
The Securities and Exchange
Board of India (Sebi) has time
and again put mechanisms in

place like the delisting regula-tions and exit circulars, among others, where if the company has been driven into the ground by promoters, they are made personally liable to give an exit to the shareholders, it said, challenging the vires of Regulation 3(2)(b) of Sebi delisting norms.

3(2)(b) of Sebi delisting norms.
"Therefore, the exemption
provided under Regulation
3(2)(b) of the delisting regulations is a departure from past
practice and leaves public shareholders who depend on respondent no. 1 (Seb) in a lurch," the
petition said.

IIHI has also connected.

IIHL has also responded to the queries raised by the Insur-ance Regulatory and Develop-mentAuthority of India (IRDAI), including its plans to borrow funds. However, details of the reply were not immediately available.

Chola Invest profit up 24% on strong AUM

CHOLAMANDALAMINVEST-MENTAND Finance Company on Tuesday posted a 24% year-on-year rise in net profit in January-March owing to a growth in its assets under management.

The company posted a bot-tomline of ₹1,058 crore in the

quarter
Business assets rose 379%
y-o-y to ₹1.5 trillion as on
March 31. Whitele loans and
loan against property comprises 79% of the overall business assets of the bank.
Disbursement rose 18%
y-y to at ₹24,784 crore in the
March quarter. Vehicle finance
assets rose 26% y-o-y to
₹84,498 croreas on March 31.
Net income rose 419% y-o-

Net income rose 41% y-o-y to ₹2,913 crore in the quar-ter, while net income margin was unchanged at 7.8%. —FE BUREAU

FROM THE FRONT PAGE

Easier visa rules likely for Cross-border skilled Chinese workers



AS A RESULT of the global sup-ply chain diversification post-pandemic, Chinese manufac-turers are relocating to other emerging economies. They also

emerging economies. They also carry their ecosystem with them as skilled manpower won't be available in these countries immediately. "It will take some time for Indian training institutions such as ITIs to introduce new curriculums in consultation with industries such as renewable energy." another official said.

Domestic manufacturers

Domestic manufacturers are buying equipment from China and are keen to set up joint manufacturing in renewable energy. Local firms largely import modules, cells, wafers and solar glass from China.

Companies have invested around ₹1.07 trillion in two years through December 2023 under the 14 production-linked incentive (PLI) schemes, or about 40% of the ₹3 trillion committed. committed.

Committed.

However, the trend is barely par for the course, with big lags in investments in many sectors such as high-efficiency solar PV

modules, automobiles, ACC batteries and textiles that were supposed to lead the pack. Investments by the PLL-eligible firms have to be made in the initial four years to be able to gain maximum incentives out of the outlay of nearly ₹2 utillion. Most of the schemes were rolled out in 2021-22, implying that the investments should have been much higher by now.

should have been much higher by now.

The government has formulated a set of guidelines for easing thevisa process for Chinese technicians and other professionals whose services are required by companies investing under the PLI for installation of machinery and getting their plants running, sources said.

The delay and uncertainties

said.
The delay and uncertainties
in getting visas for Chinese
technicians were flagged at the
review meeting held by the government with companies selected under the scheme in August last year. This was one of the reasons given by the benefi-ciaries for the delay in getting their plants on-stream.

insolvency plan may be put on the backburner

MANY SAY THE adoption of UNCITRAL Model Law on UNCITRAL Model law on Cross-Border Insolvency (MLCBI) may not be sufficient to deal with cross-border cases, as only 60 countries have adopted the convention so far, which excludes several European countries, China, Russia, Hong Kong and Indonesia. Hence, in cases where the corporate debtor's (CID) assets are situated in these countries, cross-border norms may not cross-border norms may not

cross-border norms may not prove to be effective.

The UNCITRAL Model Law's "principle of recognition" facilitates acknowledging court proceedings in foreign jurisdictions, helps in minimising delays and promotes efficient dispute resolution. It enables parallel and concurrent proceedings. And the Model Law's "principle of access" grants foreign creditors and debtors the right to participate in court proceedings held

and debtors the right to participate in court proceedings held in another jurisdiction.

Official sourcessay the government will have tone cessarily sign bilateral pacts with several countries in order to enforce/recognise insolvency proceedings of a different jurisdiction in India or vice users in addition to adoption. ersa, in addition to adopting the MLCBI.

The ministry of corporate The ministry of corporate affairs in 2020 had constituted the Cross Border Insolvency Rules/Regulations Committee (CBIRC), which was asked to propose the regulatory framework that would enable the plementation of a

mplementation of a cross-borderinsolvency mechanism, based on the lines of UNCI-TRAL models.

In December 2021, the committee had submitted its report, which suggested that MLCBI be implemented in India on a "legislative reciproc-ty" basis which means that insolvency proceedings of only those foreign countries would be recognised or enforced in India which have reciprocated the corresponding rights of

India which have reciprocated the corresponding rights of recognition or enforcement in their jurisdiction vide enforcement of same or similar legislation.

"This would thus require the adoption of bilateral agreements or amendments to the existing pacts which invariate value warrant intense discussions and dialogues as multiple lay-ers of discussion are involved," says Anjali Jain, partner, Are-

ness.
"Thus, the instant enforce ment of cross-border insol-vency norms might be hurdled as the effective conclusion of a bilateral pact is generally shad-owed by uncertainties," she

owed by uncertainties," she says.

Kumar Saurabh Singh, partner at Khaitan & Co, says that the government may enter into bilateral arrangements with other countries also to aid in coordination of the cross-border insolvency process, reduce costs and maximise value of assets of the corporate debtors.

"In this regard, the govern-"

orate debtors.

"In this regard, the govern-ment may enter into bilateral treaties/arrangements with

ment may enter into bilateral treaties/arrangements with each other to strengthen the ecosystems in their respective countries to put in place the required infrastructure to enable the various stakeholders in an insolvency resolution ecosystem to better cooperate with each other," he says.

That said, a 2018 report by the MCA had recommended a certain set of safeguards to be included in the cross-border protocol to protect the substantive and procedural rights of stakeholders of the domestic insolvency resolution process. The MLCBI recognises safeguards which ensure that there may be no derogation of court authority.

The report recommends that if the assets of a borrower undergoing insolvency proceedings in a foreign jurisdiction is to be entrusted to a foreign representative, then such assets would only be entrusted upon the National Company Law Tribunal (NCLT) being satisfied that the interests of domestic creditors is sufficiently protected.

These safeguards in place will ensure that cross-border insolvency proceedings are in the control of the contr

insolvency proceedings are implemented effectively," said

implemented entering in an official.

Earlier this month, FE had reported that the government is also aiming to redefine and strengthen the out-of-court processes for bankruptcy resolution before introducing cross-border insolvency cross-border insolvency norms. "The idea is to make the processes more efficient and robust, so that the need for involvement of courts could be reduced and pace of resolution is quickened," an official had told FE.

Banks' personal loan growth eases to 17.7%

BANKS' PERSONAL LOANS growth moderated to 17.7 % year-on-year in March 2024 from 21% a year earlier, mainly driven by slower growth in vehi-

cle loans and unsecured loans, according to the Reserve Bank of India's (RBI) data. Credit growth to non-banking financial com-panies (NBFCs) slowed to 15.3% y-o-y in March 2024, against 29.9% a year ago. Concerned about the sharp

भारतीय रिजर्व बैंक



Auction of Government of India Dated Securities for ₹28,000 crore on May 03, 2024

of three dated securities:					
Sr. No.	Nomenclature	Notified amount Nominal (in ₹Crore)	Earmarked for Retail Investors* (in ₹Crore)		
1	7.33% GS 2026	6,000	300		
2	7.23% GS 2039	10,000	500		
2	7 249/ CE 2064	12 000	600		

Indecenceal Notification P.N.O. 4(2)-YMON/2019, Gatted March 27, 2021 The auction will be conducted using milliple price method for 7.33%, GS 2026, 7.23% GS 2039 and 7.34%, GS 2064. The auction will be conducted by RBI, Mumbai Office, Fort, Mumbai on May 30, 2024 (Friday). The result will be announced on the same day and payment by successful bidder will have to be made on May 06, 2024 (Monday).

For further details, please see RBI press release dated April 29, 2024 on the RBI website – (www.rbi.org.in).

the RBI website – (www.thi.org.in).

Attention Retail Investors'
("PFs, Trusts, RBiss, Cooperative Banks, NBFCs, Corporates,
HUFs and Individuals)
Retail investors can participate in the auctions for the amounts ammarked
for them on a non-competitive basis through a bank for a primary dealer.
Individual Investors can also place bids as per the non-competitive assemble through the Retail Direct prior (https://miletailirect.org.in). For more information, detailed list and telephone numbers of primary dealershank harches and application forms please visit RBI website
(www.rbi.org.in) or FIRMIDA website (www.filmida.org).

Government Stock offers safety, liquidity and attractive returns for long duration.

'Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you mo NANAI DAIRY PRIVATE LIMITED - IN LIQUIDATION
CIN: U15209MH2009PTC189530
d. Addi G - 1, Avithlar Empress, Kv. Chtale Fath, Behind Portuguese Chur
Dadar (W), Mumbal - 400028, Maharashtra, India.
E-Mucilon Notice

Sale of Assets of Name Dairy Photos Limited Corporate Debtory under the Inschency as Barinquisty Code, 2016 FM ISBI Quantitation Process Regulations, 2016, or Barinquisty Code, 2016 FM ISBI Quantitation Process Regulations, 2016, or Date and Time of E-Aucelines 2014, pp. 2024 at 114-0.34 for 2020 PM ISBI QUARTER 2016 FM ISBI QUARTER 2016 FM

Details of Assets		Block	Reserve Price	Earnest Money Deposit	Incremental Value
Plant & Machinery collectively ossing Plant, Vacum Mikrosories, S.S. Automatic Volum cream Separator tanks etc. ou Tal.Panvel, Dist, Raigad, Mahe (Complete list as available with in detailed Auction Process Dr. in detailed Auction Process Dr.	g Plant with acces- etric filling machine, rrently at Pal Budruk, rashtra – 410 206 Liquidator mentioned	ı	₹ 25,20,000	₹ 2,50,000⊱	₹ 1,00,000.
Last date of submission of Eligibility Documents	15th May, 2024 in the manner mentioned in detail E-auction Process Document				
Declaration of Eligibility Bidder	16th May, 2024				
Inspection of Assets of Corporate Debtor	From 17th May, 2024 to 23rd May, 2024.				
Last Date for submission of Earnest Money Deposit	25th May, 2024				
Date and time of E-Auction for	28th May, 2024 at	11:00 A	M to 02:00	PM	

s and time of 6-human to filled before the filled before the filled before ma & Conditions of the sale is as under:

-Auditor not be conducted on 1ASIS WHERE IS as such sale is without any kind of warranties of indemnities through represed services provide Linkster Deletey Private Linkster Contact person of the filled before the contact person of the

financiale pepan.in

rise in personal loans, RBI had decided to increase risk weights on unsecured loans in Novemberlast yearwhenit directed banks and RBI had decided to increase risk weights on unsecured loans in Novemberlast yearwhenit directed banks and RBI had decided to increase risk weights on the personal deployment of bank credit data. Credit growth on the personal deployment of bank credit data. Credit data. Credit data. Credit data. Credit g

unsecured loans in

directed banks and non-banking financial companies (NBFCS) to reserve more capital for risk weight. The mandatory risk weight requirement was increased by 25 percentage points and is applicable to unsecured personal loans, credit cards and lending to NBFCs.

Non-food bank credit registered agrowth of 16.3 % during the month compared with 15.4% a year ago, according to

November last year growth to agricul-ture and allied activities was

weights on

came 20.1 % (y-o-y) in March 2024 compared to 15.4% a

year ago. Credit to industry grew by 8.5 % (y-o-y) in March 2024 compared with 5.6 % in March 2023.

a year ago, with higher growth in credit to 'transport operators' and 'commercial real estate'.

Banks' credit

m TruCap Finance Limited

(Formerly Dhanvarsha Finvest Lin CIN: L24231MH1994PLC334457 Regd. Office: 3"Fkor, A Wing, D.J. House, Old Nagardas Rocat, A Website: www.trucapfinance.com Phone No. 1

NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF TRUCAP FINANCE LIMITED (FORMERLY DHANVARSHA FINVEST LIMITED) TO BE HELD ON WEDNESDAY, MAY 22, 2024, THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO-VISUAL MEANS

re-owner EV DHAMMARSHA FINVEST LIMITED) TO BE HELD ON WEDNESDAY, MAY 22, 2204, THROUGH MIDDE CONFERENCHOOTHER AUDIO-VIDEAL MEANS NOTICE IN THE PROPERTY OF THE

in case of any queries or issues regarding attending ESM & e-voting from the e-voling year, and any queries or issues regarding attending ESM & e-voting from the e-voling year, and a property of the Frequently Asked Questions and e-voting manual available at www.asedninda.com, under Help section or write an enaul to <u>helbdest averting disclandations</u> or contact till fire no. 1902 25 53. In case of any grievance somecade with the fallow revenue by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dale. St. Manager, Central property by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dale. St. Manager, Central revenue (and Mr. March March



KOTAK INFRASTRUCTURE DEBT FUND LIMITED

Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051.

Website: www.kidfl.com Telephone: +91-22-61660000

_	Particulars	Quarte	s andod	Amount (₹ in Lak Year ended		
Sr. No		March 31, 2024 (Unaudited)	March 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31 2023 (Audited)	
1	Total Income from Operations	3287.31	2,401.63	11,115.05	7,697.81	
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)	1060.42	1,047.68	3,377.85	3,020.62	
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)	1060.42	1,047.68	3,377.85	3,020.62	
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)	1060,42	1,047,68	3,377,85	3,020,62	
5	Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,057,58	1,043,21	3,377,11	3,021.99	
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	31,000,00	31,000.00	31,000,00	31,000.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	19,964,45	16587,34	19,964,45	16587,34	
8	Net Worth	50,964.45	47,587.34	50,964.45	47,587.34	
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	91,477.99	73,613.92	91,477.99	73,613.92	
10	Outstanding Redeemable Preference Shares	- 1	_	- 1	_	
11	Debt Equity Ratio	1.79	1.55	1.79	1.55	
12	Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & D∎uted	0.34	0.34	1.09	0.97	
13	Capital Redemption Reserve	19.00	19.00	19.00	19.00	
14	Debenture Redemption Reserve	- 1	-	_	_	

Directors at their respective meetings field on April 30, 2024. The above is an extract of the desible forms of results flied with BSE Limited under Regulation 52 of the Sf (Listing and Other Disclosurs Requirements) Regulations, 2015. The full format of the yearly financial results a revealable to the two-besties of SSE Limited at www.besindia.com and the Company at www.stifficacom and the Company at www.stifficacom For the litems referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Ott Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and the accessed on www.besindia.com Figures for the previous period/ year have been regrouped wherever necessary to conform to current presentation.

By order of the Board of Directors For Kotak Infrastructure Debt Fund Limiter



नमुना आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र) यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात

राऊ पिथमपुर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: ८, १ला मजला, स्टील यार्ड, संत तुकाराम मार्ग, आर्यन मार्केट, मस्जिद बंदर (पूर्व) प्रिन्सेस डॉक, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४००००९.

....अर्जदार कंपनी

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. २२ एप्रिल. २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजर विशेष ठरावानसार कंपनीचे नोंदणीकत कार्यालय महाराष्ट्र राज्यातन मध्य प्रदेश राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत **क्षेत्रिय संचालक**, पश्चिम क्षेत्र, कार्यालय एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र येथील कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यालया पाठवावे.

> अर्जदारांच्या वतीने व करिता राऊ पिथमपुर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०१.०५.२०२४

साजन पाणिकर संचालव

सही/

टूकॅप फायनान्स लिमिटेड

--(यापूर्वीची ओळख धनवर्षा फ़िन्व्हेस्ट लिमिटेड) सीआयएन : L24231MH1994PLC334457 साआवर्षनः । ८२४,२४ । mm १७५४-१८८,४४५०) नोंदणीकृत कार्यालय : ३ रा मज्वता, ए विंग. डी क हाऊस, जुना नागरदास मार्ग, अपेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९ संकेतस्थळ : <u>www.trucapfinance.com</u> दूष्चनी क्रमांक : ०२२-६८४५ ७२००

ट्रकॅप फायनान्स लिमिटेड (यापूर्वीची ओळख धनवर्षा फिन्व्हेस्ट लिमिटेड) यांच्या ब्र्धवार र्दिनांक २२ मे, २०२४ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेची सूचना

कृपया नोंद घ्यावी की, टूकॅप फायनान्स लिमिटेड (यापूर्वीची ओळख धनवर्षा फ़िन्व्हेस्ट लिमिटेड) **(''कंपनी'')** यांची विशे . विसाधारण सभा (''ईजीएँम'') व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (^{''}व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'') यांच्य माध्यमातून, बुधवार, दिनांक २२ मे, २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) सामायिक ठिकाण माध्यमातुर, चुयवार, ादाक र र म., उर्पर राजा दुयारा ३.०० वाजाता (मारावा अमाण बळळ्या अनुसार) सामायका ठकाण समासदांच्या प्रस्कुत अपिस्वितीयावार कंपनी कायदा, २०२३ ("कायदा") च्या विविध सत्तुदी तसेच त्या अंतर्गत बनविष्या आलेले विविध नियम यांच्या अनुसार आणि सिक्युरिटी औंड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ("से**वी**") (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स औ डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम, २०१५ आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सधारणा **("लिस्टिंग रेग्यलेशन्स")** यांच्य अनुसार तसेच त्यासह बाचा परिपत्रक क्रमांक १४/२०२० आणि १७/२०२०, दिनांकीत ०८ एप्रिल, २०२०, दिनांकीत १३ एप्रिल, २०२० याच्या अनुसार आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांकीत २५ सप्टेंबर, २०२३ आणि लागू असलेली अन्य परिपत्रके की कांपीरट व्यवसार मंत्रालय यांनी बाती केली आतेल (यापुढे ज्यांचा फहतित उक्केट पास्मीर परिपत्रकेर अन्य परिपत्रके की कांपीरट व्यवसार मंत्रालय यांनी बाती केली आतेल (यापुढे ज्यांचा फहतित उक्केट पास्मीर परिपत्रकेर सम्बन्धात येणार आहे) त्यांच्या अनुसार विशेष सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत २२ एप्रिल, २०२४ ("सूचना") येथे नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे.

ज्या अर्थी एमसीए परिपत्रकाच्या अनुसार विशेष सर्वसाधारण सभेची सूचना प्रत्यक्ष पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रकाच्या अनुसार रह काण्यात आली आहे, त्यामुळे कंपनीने सदरील सूचना ई-मेलच्या माध्यमातून दिनांक २९ एप्रिल, २०२४ रोजी अशा सभासदांना निर्गमित केली आहे ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी किंवा त्यांचे निबंधक आणि शेअर ट्रान्स्कर एजंद्स म्हणजेच एमसीएस शेअर ट्रान्स्कर एजंट लिमिटेड (''आस्ट्रीए') किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी यांच्याकडे नॉट्णीकृत आहेत. विशेष सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.trucapfinance.com</u> येरं यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. विशेष सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.trucapfinance.com</u> येवं उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ती स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www</u> bseindia.com येथे तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.nseindia.com येः आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ("सीडीएसएल") यांचे संकेतस्थळ <u>www.evotingindia.co</u>ı

सभासद विशेष सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सीडीएसएल यांनी https://www.evotingindia com येथे उपलब्ध लाईव्ह स्ट्रीमिंग लिंक च्या माध्यमात्न आपले दूस्य ई-मतदान लॉगइन क्रेडेशियात्स वापरून कंपनीचे ईव्हीएसएन निवडून सहमागी होऊ शकतात. व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमात्न विशेष सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि ईंबीएमच्या दाम्यान प्रश्न उपस्थित करण्याच्या प्रक्रियेचा तपशील विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत वस्ताराने देण्यात आला आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणारे मतदान:

कायद्याच्या कलम १०८ मधील तस्तुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम, २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेत्या सुधारणा यांच्या अनुसार तसेच लिस्टिंग रेयुलेशन्स चा नियम ४४ यांच्या अनुसार कंपनी आपत्या अशा सभामतांचा द्रस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग बुधवार, दिनांक १५ मे, २०१४ जी विशेष सर्वसाधारण सभेच्या स्वन्तेत नमृद करण्यात आलेत्या प्रस्तावांवर, सीडिएसएल यांनी उपलब्ध करून दिलेत्या दूरस्थ ई-मतदान पदतीने मतदान करण्यामाठी कट ऑफ तारीख ('क्ट ऑफ तारीख') मण्यु निश्चित करण्यात आली आहे त्या तारखेला उपलब्ध आहेत. दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील तसेच च्हीसी/ ओएव्हीएम वांच्या माध्यमातृत विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील विशेष सर्वसाधारण स्थान्या अपनि सभेच्या सचनेत विस्ताराने देण्यात आला आहे.

दुरस्थ ई-मतदान तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील सूचनेत देण आला आहे. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील सूचनांची नोंद घ्यावी.

- असे सभासद ज्यांची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार, दिनांक १५ मे, २०२४ रोजी कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिके तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत नोंद आहेत तेच सभासद दरस्थ ई-मतदान तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्या होणारे ई-मतदान सुविधेचा लाभ घेऊ शकतात. विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांव
- दूरस्थ ई-मतदान कालावधीला रविवार, दिनांक १९ मे, २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळे नुसार वेळे नुसार, संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ ई-मतदान प्रारूप सीडीएसएल यांच्याकडून दूरस्थ ई-मतदानासाठी बंद करण्यात येईल आणि वरील प्रमाणे नमूद केलेली तारीख आणि वेळ उलटून गेल्यानंतर सभासदांना दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. सभासदाने एकदा एखाद्या विषयावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात
- ई-मतदान सुविधा विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान देखील सभासदांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि . मभासद विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या पर्वी दरस्थ ई-मतदा तनावर, प्रथम तथावायाण तभागा उजायाज आसाणा आपणा ज्याना प्रयम् वस्तावरण सम्याप्य सुधा रूप्य इन्याप्य पद्धतिने मतदानामा हक्ष बजावलेला नाही असे सभामद विशेष सर्तमाधारण सभेच्या रूपया ईन्मतदान पद्धतीने मतदानाचा हब् बजाव् शकतात. त्याच्य्रमाणे ज्या सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्य ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हब् बजावलेला आहे असे सभासद व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात माः त्यांना पन्हा मतदान करता येणार नाही.
- ज्या व्यक्ती कंपनीच्या विशेष सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित झाल्यानंतर कंपनीच्या सभासद झालेल्या आहेत आणि ज्यांची नावे कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या समासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत अशा व्यक्ती आरटीए यांना ईं-मेलच्या माध्यमातून विनंती पाठवून तसेच आपला डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, नाव आणि नोंदणीकृत पत्ता नमूद करून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.
- दूरस्य ई-मतदान प्रक्रिया तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारी ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पदती व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून मेससं मयांक अरोरा औंड कंपनी, प्रविटर्सिंग कंपनी सेक्रेटरीज, (एफसीएर १०३७८, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया) (''स्क्रुटिनाइझर'') यांचे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस क्रमांक १३६० धारक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या संदर्भात तसेच ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून होणारे मतदान यांच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास आपण <u>www.evotingindia.com</u> येथे हेल्य सेक्शन मध्ये असणारे ई-मतदान युजर मॅन्युअल तसेच फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स यांचा संदर्भ घेऊ शकता किंवा ई-मेलच्या माध्यमातून <u>helpdesk.evoting@</u> cdslindia.com येथे किंवा टोल फ्री कमांक १८०० २२ ५५ ३३ येथे संपर्क साध शकता. इलेक्टॉनिक माध्यमातन होणाऱ् च्या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया लेमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन. एम.

२९ एप्रिल, २०२४

जाहीर नोटीस

देण्यात येते की, श्री अल्लारखा दावूद सोलंकी

यांच्या मालकीच्या खालील वर्णन केलेल्य

24/04/2024 रोजीच्या हक्क सोड पत्र

नोंदणीकृत करारनाम्याने, त्यातील ठरलेल

अटी व शर्ती प्राप्त करून हक्क सोड पत्राच्य

मंजुरीप्रमाणे वरील नमूद सदनिका मोहम्मव

सोलंकी यांच्या नामाधिकाराच्या तपासासार्ठ

तरी सदरहू सदनिकेच्या कोणत्याही भागावर

वाटप, गहाणखत, विक्री ,भाडेपट्टा, विकास

अभिहस्तांतरण, हस्तांतरण, वहिवाट, अनुज्ञती

धारणा अधिकार, सुविधा अधिकार, दोषारोप

न्यास, भेट, अदलाबदल, कब्जा, स्वरूपात

किंवा अन्यथा कशाही प्रकारे सदर जमीन सदर

सदनिका मिळकती बाबतीत या तिच्या

कोणत्याही हिशाबाबत कोणताही दावा हक्व

नामाधिकार आणि अथवा हितसंबंधाने आक्षेप

असलेल्या सर्व व्यक्तींनी संबंधित कागदोपत्री

पुराव्यासह लेखी स्वरूपात निम्म स्वाक्षरी

कारांकडे आजच्या तारखेपासून 14 दिवसात

कळविणे आवश्यक असून असे न केल्यास अशा

व्यक्तीचा व्यक्तींचा दावा असल्यास तो सोडून

दिल्याचे समजण्यात येईल आणि नामा

अधिकाराच्या तपासाच्या प्रक्रिये संबंधाने अशा

कोणत्याही डाव्याकडे व मागणीकडे व व

हक्कांकडे दुर्लक्ष करून ती पूर्ण करण्यात येईल.

मालमत्तेचा तपशील

सदरहू सदनिका नंबर 908,सर्वे क्र. 571, 571/1

-19, 572-A, 572/1-156, 572/169-264,

572/273-288, 572/293-295, 574, 574/1

-11, 575, /1-15, 576, 576/1, 577, 577/1

572-C, 579-A/1, मकरनीपाडा एस. आर. ए.

को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. नोंदणी

क्रमांक MUM/SRA/HSG/TC/11684/2009

राणी सती मार्ग, मालाड पूर्व, मुंबई - 400097.

स्वाक्षरांकडे

अधिकार दिनांव

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

LARSEN AND TOUBRO LTD

Regd.Office: L&T House, N.M. Marg, Ballard Estate, Mumbai, Maharashtra - 400 001 Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the en lost/misplaced and the holder(s)/purchaser(s) of the said Equity Shares

have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has any claim with respect to the said shares should write to our registrar, KFir Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month of this date else the company will proceed to issue the duplicate certificate(s) Name of the Share Holder Certificate Nos. No of Shares Folio No Distinctive Nos.

12691 150 03840379 580954 - 581103 Mrudula Shirish Desai 150 140400658 - 14040080 194303 300 574500514 - 574500813 Name of the Shareholder Place: Mumbai,

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned Equity Shares of t ompany Datamatics Global Services Ltd. have been lost/misplaced and the holder purchase f the said Equity Share have applied to the company to issue duplicate share certificate(s Any person who has a claim in respect of the said shares should lodge the sam with the company at its Registered office at _Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17
Andheri (E), Mumbai 400093__ within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation

Names of the Shareholders	No. of Shares	Folio No.	Dist. Nos. Fr. To.	Cert. No. Fr. To.			
Mr. Mokashi Sandesh Vasant and Mrs. Mokashi Vandana Sandesh	6352	0010006	42532521 to 42538872	900010			

Name: Mokashi Sandesh Vasant Date: 01st May 2024

र्व लोकांना कळविणेत येते कि, खाली वर्णन केलेली अशी निर्विवाद व बोजेरहित मिळकत 9)मी. मेधा विलास अमोनकर, २)श्री. किशोर शंकर देसाई. ३)श्री. निखिल शिवानंद देसाई. ४)श्री. गिरि० हरिश्चंद्र देसाई, ५)औ. शिरिष हरिश्चंद्र देसाई, ६)सी. माधुरी सुभाव सुर्वे, ७)औमती. अर्चना दिनेश देसाई याचे माळकीची व कब्जेवहिबाटीची मिळकत आहे. माझे अशिलांनी माहिती दिली आहे कि , सदर मिळकत बोजाविरहित व निर्विवाद अशी आहे. म्हणून मिळकती वर असलेल्या जुन्या इमारतीचा पुर्नविकास रण्यासाठी टायटल (Title) देणेसाठी हि नोटिस देण्यात येत आहे.

तरी सदर मिळकतीबाबत कोणाचे हक्क, अधिकार, हितसंबंध, लीज, कुळ, बहिबाट, भाडेपट्टे, साठेकरार, विकास करार व अन्य कीणत्याही प्रकारचे हक्क अधिकार असल्यास त्यांनी ही नीटीस प्रसिध्द म्राल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे आंत आपल्या हरकती खाली नमुद पत्यावर कागदपत्रांसह दाखल

वरील मुदतीत कोणाची हरकत न आल्यास आमचे अशिल सदर व्यवहार पूर्ण करून घेतील व मागाहून आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही.

मिळकतीचे वर्णन :						
गांव	सिटी सर् चे	टिका नं.	क्षेत्रफळ (चौ. मि.)			
	ਰ.		(चा. ाम.)			
ठाणे शहर (चरई), ता. व जि. ठाणे	66	99	900.30			
/- /	. 5 6					

त्ता : ए/9/9, श्री श्रमसाफल्य सीसायटी, बारा बंगला, टीएमसी हॉस्पीटल जवळ,

(ॲड.बाळासाहेब भुजबळ)

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

Mrudula Shirish Desai

B FINSERV कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ठ पाडा वेल्फेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र–४०००५९, भारत. १ला मजला, सी.आर जर कॉम्प्लेक्स, कचेरी रोड, बारामती-४१३१०२. सी/४ल प्लॉट क्र.१२, कोहिनूर इस्टेट हौ.सो., मुला रोड, कमल नयन बजाज गार्डनजवळ, वाकडेवाडी, पुणे-४११००३. गावडे ॉम्प्लेक्स, १ला मजला, आयडीबीआय बँकेजवळ, बँक रोड समोर, कोपरगाव-४२३६०१, महाराष्ट्र. १ला मजला, देवेंद्र कॉम्प्लेक्स, इंडियन बँकेच्या वर, सिवील लेन, खामगाव ४४३०३. १ला मजला, रघुवंशी कॉम्प्लेक्स, नगर परिषदजवळ, नंदूरबार–४२५४१२, नंदूरबार, महाराष्ट्र, शिवधन प्लाझा, मु.पोस्ट राजगुरुनगर, पुणे-नाशिक महामार्ग, ता. खेड, जि. मणे–४१०५०५.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

. **बजाज होसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी . **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडून त्याँना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तदनुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना–पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/ सहकर्जदार यांग सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालीत

नमुदप्रमाणे प्रतिभूती ठेवली होती.		
कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/	प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता अंमलबजावणी करावयाचे	मागणी सूचना
जामिनदाराचे नाव व पत्ता	मालमत्तेचा पत्ता	तारीख व रक्कम
शाखा: खामगाव	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, २रा	१७ एप्रिल, २०२४
(कर्ज क्र.: एच४क्यु६एचएलपी०२०८८०५)	मजला, दुकान क्र.०७, ०८, १९, २०, २१, नाझुल शीट क्र.०१, प्लॉट	रु.२२,३०,४५५/-
१) अजय मानिकलाल उदासी (कर्जदार)	क्र.०२, मुं. मौजे नंदुरा, ता. नंदुरा, जि. बुलढाणा-४४३४०४, खामगाव,	(रुपये बावीस लाख
२) मुस्कान अजय उदासी (सह-कर्जदार)	महाराष्ट्र-४४४३१२. पुर्व: परिसर; पश्चिम: प्लॉट (मालमत्ता क्र.१३७ व १४०);	तीस हजार चारशे
दोघांचा पत्ता: वॉर्ड क्र.७, आठवडी बाझार, सिंधी कॉलनी, नंदूरा,	उत्तरः शौचालयः; दक्षिणः दुकान क्र.६.	पंचावन्न फक्त)
खामगाव-४४४२०३		
शाखा: वैजापूर	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: सीटीएस क्र.९६३, शीट क्र.१०५	२० एप्रिल, २०२४
(कर्ज क्र.: एचे४७९ईसीएन०४०१५३५ व एच४७९एचएलपी०२८९९१३)	व १०६, मिळकत क्र.२७८५/१ व २७८८, स्वस्तिक टॉवर, दुकान क्र.जी-३२,	रु.१७,४२,९३५/-
१) भारती इंद्रराज गायकवाड (कर्जदार),	क्षेत्र ११.१४ चौ.मी. (१२० चौ.फु.), मौजे वैजापूर, जिल्हा औरंगाबाद-	(रुपये सतरा लाख
२) भिमराज बालकृष्ण गोरे (सह-कर्जदार)	४२३७०१. पुर्व: गॅलेरी; पश्चिम: स्वस्तिक टॉकिज; उत्तर: दुकान क्र.३३;	बेचाळीस हजार
दोघांचा पत्ता: ५०३१, गानगापूर रोड, लक्ष्मी नगर, वैजापूर, जि. औरंगाबाद,	दक्षिण: दुकान क्र.३१, सीटीएस क्र.९६३, शीट क्र.१०५ व १०६, मिळकत	नऊशे पस्तीस फक्त)
महाराष्ट्र-४२३७०१.	क्र.२७८५/१ व २७८८, स्वस्तिक टॉवर, दुकान क्र.जी-३१, क्षेत्र ११.१४	
	चौ.मी. (१२० चौ.फु.), मौजे वैजापूर, जिल्हा औरंगाबाद-४२३७०१. पुर्व:	
	कॉरिडॉर; पश्चिम: कंपाऊंडची भिंत आणि स्वस्तिक टॉकिज; उत्तर: दुकान	
	क्र.३२; दक्षिण: दुकान क्र.२६.	
शाखा: मुंबई	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.२०३, २रा मजला,	१९ एप्रिल, २०२४
(कर्ज क्र.: ४०५एचएसओ७४७६२३४९ व ४०५टीओएल७४७६३३९९)	इमारत क्र.ई२, संघवी व्हॅली, पारसीक नगर, मुंबई पुणे रोड, कळवा, ठाणे,	रु.२०,९१,७४४/ -
१) ज्ञानेश्वर पी. पाटील (मयताचे कायदेशीर वारसार यांचे मार्फत) (कर्जदार)	महाराष्ट्र-४००६०५.	(रुपये वीस लाख
पत्ता: ई२, २०३, संघवी व्हॅली, पारसीकखारेगाव, अमृत समोर, आंगण		एक्याण्णव हजार सातशे
कळवा, ठाणे, महाराष्ट्र-४००६०५.		चव्वेचाळीस फक्त)
शाखा: बारामती	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: गट क्र.७, प्लॉट क्र.४, चैतन्य	१९ एप्रिल, २०२४
(कर्ज क्र.: एच५७३आरएलपी०१७६६९६)	हाईटस्, विंग बी, तळमजला, दुकान क्र.०७, क्षेत्रफळ १७.१६ चौ.मी. व कार्पेट	रु.१०,९२,२५०/-
१) महेश दत्तात्रय वाबळे (कर्जदार)	क्षेत्र, २८.०४ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, ए/पी माळेगाव बीके, ता.	(रुपये दहा लाख

बारामती जिल्हा पुणे, बारामती महाराष्ट्र-४१३११५. **पुर्व:** पार्किंग; **पश्चिम:** परत) कविता महेश वाबळे (सह-कर्जदार) **होघांचा पत्ता:** फ्लॅट क्र.१, साई विहार अपार्टमेंट, जिल्हा पूणे, सूर्यनगरी, सेट करा आणि कर्हावगज रोड; उत्तर: दुकान क्र.८; दक्षिण: दुकान क्र.६. दोनशे पन्नास फक्त .. लोची बारामती-४१३१०२. <mark>बाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड:</mark> फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला ाखा: शिकारपूर विंग, आनंदग्राम सोसायटी, गट क्र.३४३०, हिस्सा क्र.२/१ ते २/३५, २/३९ रु.६,९२,४२५/-ते २/४४, २/४५, २/४७, गाव तळेगाव, धामढेरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. पुर्व: मोकळी जागा; पश्चिम: फ्लॅट क्र.३०२; उत्तर: फ्लॅट क्र.३०४; दक्षिण: ब्याण्णव हजार वारशे पंचवीस फत्त

(कर्ज क्र.: ४झेड०आरएचबी६९३३८२५७ व ४झेड०आरएचटी७२४५५५१३) **) महेश शांताराम भोईर** (कर्जदार) २) स्मिता महेश भोईर (सह-कर्जदार) **वांचा पत्ता:** फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, इमारत के, आनंदग्राम, पुणे गर रोड, तळेगाव, धामढेरे, पुणे, महाराष्ट्र-४१२२१६ खा<mark>ली नमुद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड:</mark> फ्लॅट क्र.सी-०६, १ बीएचके गखा: पुणे १८ एप्रिल, २०२१ रु.१८,३३,५५४/ **) नामदेव ज्ञानदेव शिंदे** (कर्जदार) शहर, सर्व्हे क्र.१०, नांदेड-४११०६८. (रुपये अठरा लाख । **सुलेशा नामदेव शिंदे** (सह-कर्जदा . प्राचा पत्ता: फ्लॅट क्र.००६, सी विंग, ५बी, जनारंजनी, नांदेड शहर चोपन्न फक्त) वेली, सिंहगड रोड, नांदेड शहर, पुणे, महाराष्ट्र-४११०६८

१८ एप्रिल. २०२१ **खाली नमुद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड:** फ्लॅट क्र.७०४, ७वा मजला (कर्ज क्र.: एच४० २एचएचएल०७४३६१९ व एच४० २एचएलटी०७४९६०६) इमारत क्र.ए, सान्वी मार्वल, गट क्र.१६०, एच.क्र.१ व २, महालुंगे, पुणे-रु.३०,०३,०४४/-) राहुल लक्ष्मण साळवे (कर्जदार) (रुपये तीस लाख २**) आरती रमेश खामकर** (सह–कर्जदार) तीन हजार घांचा पत्ता: फ्लॅट क्र.७०४, सान्वी मार्वल चाकण तळेगाव रोड, सेमक चव्वेचाळीस फक्त कंपनीजवल, महालुंगे, राजगुरुनगर, महाराष्ट्र-४१०५०९. खा<mark>ली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड:</mark> फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, १६ एप्रिल, २०२४ ाखा: कोल्हापूर विंग सी, गृहयोग आर एस क्र.९५० १ २ (भाग) ३, ४, ५, ई वॉर्ड, कसबा बावडा, कोल्हापूर-४१६००६. पुर्व: पार्किंग जागा; पश्चिम: फ्लॅट क्र.४०५; कर्ज क्र.: ४२७जीटीएफ६६४८६९७५ व ४२७७ १) तेजस्विनी आशिष डोईजड (कर्जदार)) आशि**ष पंचालिंग डोईजड** (सह-कर्जदार) उत्तर: बाजुची जागा; दक्षिण: फ्लॅट क्र.४०३ पंचवीस हजार आठशे तेहतीस फक्त)

. **१ व २ चा पत्ता:** गट क्र.९५०/१, ९५०/३४५, ओ विंग, फ्लॅट क्र.४०४. ऱ्योग अपार्टमेंट, कसबा बावडा, कोल्हापूर-४१६००६. **३) प्रोटेक इंडस्ट्रीज** (सह-कर्जदार) पत्ताः प्लॉट क्र.५९५/४, कोल्हापूर् ॲक्सेलच्या मागे, मिऑल शिरोळीजवळ ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर् -४१६१२२. अनुसुची क्र.१ – खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र.६ए. १७ एप्रिल. २०२४ शाखा: नंदरबार एस.क्र.७५/१/२/बी, मु. राजसराती को-ऑप. हौसिंग सोसायटी, वाघोडा, तालुका व जिल्हा नंदूरबार. पुर्व: ६ मी. रस्ता; पश्चिम: प्लॉट क्र.२५बी; उत्तर: . (कर्ज क्र.: एच४एम१आरएलपी०१९८३७०) रु.१४,३९,४२२/-१) योगेश अशोक अहिरे (कर्जदार) (रुपये चौदा लाख) अशोक धर्माजी अहिरे (सह-कर्जदार) लॉट क्र.५बी ; **दक्षिण:** प्लॉट क्र.६बी. म्कोणचाळीस हजा) चार्चा पत्ता: एच.क्र.६ए/बी, वाघोडा, ता. व जि. नंदरबार-४२५४१३. अनुसुची क्र. २ – खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र.६ए, चारशे बावीस फक्त स.क्र.७५/१/२/बी, मु. राजसराती को-ऑप. हौसिंग सोसायटी, वाघोडा

. गालुका व जिल्हा नंदूरबार. **पुर्व:** ६ मी. रस्ता; **पश्चिम:** प्लॉट क्र.२५ए; उत्तर लॉट क्र.६ए; **दक्षिण:** प्लॉट क्र.७ए. खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.७०६, ७वा मजला, २० एपिल. २०२४ **(कर्ज क्र.: एच४०५एचएएल०६७९८७३ व एच४०५एचएलटी०७५३५३७)** | इमारत ए, रिजेन्टस् पार्क, खारघर, गाव रोहिजंन, पनवेल, रायगड-४१०२०६. रु.२९,९५,६९४/-) योगेश साथियन कुमार (मयताचे का च्याण्णव हजार सह सेक्टर ३५ई, खारघर, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र–४१०२१० चौऱ्याणाव फक्त) खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: एस.क्र.२७८/३/१ए. प्लॉट १८ एप्रिल. २०२४ खाः कोपरगाव क्र.२४, नगर परिषद क्र.३/२३६०, वॉटर टॅंकजवळ, लाडगाव रोड, पोस्ट (कर्ज क्र.: एच४७९एचएलडी०८००३१६ व एच४७९एचएलटी०८३५५९५) र्ह. १०, २१,४३०/-वैजापूर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद-४२३७०१, वैजापूर, महाराष्ट्र-४२३७०१. पुर्व: प्लॉट क्र.२५; पश्चिम: प्लॉट क्र.२३; उत्तर: ९ मी. रुंद रस्ता; दक्षिण:) बाहिरुहीन निवासतीन श्रेग्व (कर्जतार) (रुपये दहा लाख

एडीजे प्लॉट. तीस फक्त) **घांचा पत्ता:** मुस्तफा पार्क, लाडगाव रोड, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद, जापूर, महाराष्ट्र-४२३७०१ सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (**बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.

वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**वर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित

दिनांक: ०१.०५.२०२४, ठिकाण: महाराष्ट प्राधिकत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

एलसिड इन्टहेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२५७७० नोंदणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वरळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई-४०००१८. द्र.क्र.:०२२-६६६२५६०२, ई-मेल:vakilgroup@gmail.com, वेबसाईट:www.elcidinvestments.com

टपाल मतदानाची सूचना

एलसिड इन्व्हेस्टमेंटस लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना याद्वारे सुचित केले जाते की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८, १९० व इतर लागू तरतुदी (कंपनी कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० व २२ (व्यवस्थापन नियम), सहकार मंत्रालय, भारत शासन यांच्याद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ आणि ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/ २०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि इतर संबंधित परिपत्रक (एमसीए परिपत्रक) (कोणत्याही वैधानिक बदलांसह, दुरुस्ती, फरक किंवा त्याची पुर्नअधिनियम सध्या अंमलात आहेत आणि वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ चे नियमन ४४, (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि इतर लागू कायदे आणि यापुढे लागू केल्याप्रमाणे, २१ मार्च, २०२४ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत (सूचना) नमूद केल्यानुसार खाली नमूद केलेल्या ठरावावंर विद्युत स्वरुपात (रिमोट ई विोटिंग) मतदानाने सदस्यांची मान्यता घेण्याची कंपनीची इच्छा आहे.

तराव क. तरावाचे वर्णन

विशेष ठराव: कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. कार्तिकेय ध्रुव काजी (डीआयएन: ०७६४१७२३)

येथे वापरलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या कोणत्याही कॅपिटल शब्दाचा सूचनेमध्ये नेमून दिलेला अर्थ समान असेल. एमसीए परिपत्रकांतर्गत परवानगी दिल्याप्रमाणे, कंपनीने **मंगळवार, ३० एप्रिल, २०२४** रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सचना पाठवली आहे, ज्यांचे ई 🖫 ल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत आहेत किंवा डिपॉझिटरी/डिपॉझिटरी सहभागी आहेत. र्किवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट सोबत म्हणजे, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड **(लिंक** इनटाईम), आणि ज्यांची नावे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून नोंद तारीख अर्थात **शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४** रोजी **(कट**ि**ऑफ तारीख)** प्राप्त झालेल्या लाभार्थी मालकांच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये/यादीमध्ये दिसतात. ज्या सदस्याला सूचना प्राप्त झाली नाही त्यांनी <u>vakilgroup@gmail.com</u> वर ईमेल पाठवा किंवा <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर लिहा.

सूचना कंपनीच्या वेबसाइटवर (www.elcidinvestments.com), सीडीएसएल (www.evotingindia.com) उपलब्ध आहे आणि बीएसई (www.bseindia.com) च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. एमसीए परिपत्रकांतर्गत परवानगी दिल्यानुसार, कंपनीने सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे आणि ज्या सदस्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत नाही अशा सदस्यांना पोस्टल बॅलेट फॉर्म आणि टपाल मुद्रांक शुल्क भरलेले प्रतिसाद लिफाफ्यासह नोटीसची हार्ड कॉपी पाठवणार नाही. सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावावर सदस्यांची संमती किंवा असहमती एमसीए परिपत्रकानुसार रिमोट ईिं⊒होटिंगद्वारे घेतली जाईल.

सदस्यांना सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करता याव्यात आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी, ज्या सदस्यांनी त्यांचे ई मिल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत ते आता rnt.helpdesk@linkintime.co.in वर किंवा <u>vakilgroup@gmail.com</u> वर ई⊡ोल पाठवून नोंदणी करू शकतात. डीमॅंट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ई निल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडेच नोंदवावेत.

कंपनी कायद्याच्या कलम १०८, ११० आणि इतर लागु तरतुदी सहवाचिता व्यवस्थापन नियमाचे नियम २० व २२ सहवाचिता लिस्टींग रेग्युलेशन्सचे रुल्स ४४, एमसीए परिपत्रके आणि इतर कोणत्याही लागू तरतुदी, जर असतील तर, कंपनीने एमसीएद्वारे प्रदान केलेल्या रिमोट ईिक्होटिंग सेवेद्वारे सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टाकता यावे यासाठी रिमोट ई बोटिंग सुविधेचा विस्तार केला आहे. रिमोट ई बोटिंगद्वारे मतदान बुधवार, ०१ मे, २०२४ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि गुरुवार, ३० मे, २०२४ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर ईं मितदान सुविधा अक्षम केली जाईल. सर्व सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी सूचनेमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार रिमोट ईिंक्होटिंगद्वारेच त्यांचे मत द्यावे. ठरावावर एकदा सदस्याने मत दिल्यानंतर, त्याला किंवा तिला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. **राकेश दळवी,** व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ, (पूर्व), मुंबई 🗘 ०००१३ यांच्याकडे पाठवल्या जाऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२ रि३०५८५४२/४३ वर कॉल करा.

सभासदांचे मतदानाचे अधिकार कट अॉफ तारखेला अर्थात २६ एप्रिल, २०२४ रोजी कंपनीच्या पेड अप इक्रिटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. जी व्यक्ती सदस्य नाही कट अऑफ तारखेने सूचना केवळ माहितीच्या

रिमोट ई बितदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी बोर्डाने श्रीमती रुची कोटक (एफसीए: ९१५५), प्रोप्रायटर, रुची कोटक आणि असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरी यांची तपासनीस (तपासनीस) म्हणून नियुक्ती केली आहे.

निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने टाकलेल्या मताची छाननी पूर्ण झाल्यावर, तपासनीस आपला अहवाल कपनीच्या अध्यक्षाना किंवा त्याने अधिकृतपणे अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला सादर करेल. अध्यक्ष किंवा कोणतेही संचालक किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेली इतर कोणतीही व्यक्ती पोस्टल मतपत्रिकेचे निकाल वैधानिक कालमर्यादेनुसार घोषित करतील. पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे मतदान संपल्यानंतर २ (दोन) कामकाजाच्या दिवसांत पोस्टल बॅलेटचे निकाल जाहीर केले जातील. तपासनीसांच्या अहवालासह निकाल कंपनीच्या <u>www.elcidinvestments.com</u> आणि सीडीएसएल म्हणजेच <u>www.evotingindia.com</u> वर देखील पोस्ट केले जातील आणि बीएसईच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील. कंपनी आपल्या नोंदणीकृत कार्यालयातही निकाल प्रदर्शित करेल. हा ठराव, आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास, दूरस्थ ई ॑ातदानासाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला अर्थात ३० मे, २०२४ रोजी पास झाल्याचे मानले जाईल.

पोस्टल मतपत्रिकेद्वारे प्रस्तावित केलेल्या ठरावाच्या संदर्भात कोणतीही शंका कंपनीच्या अध्यक्षांना vakilgroup@gmail.com वर संबोधित केली जाऊ शकते.

> मंडळाच्या आदेशान्वये एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक: ३० एप्रिल, २०२४

रकवीस हजार चार

आयुष डोलानी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालयात (दिंडोशी- बोरिवली विभाग) एस.सी.दावा क्र.१६९/२०२४

) अदनान निझामुद्दीन शेख (सह-कर्जदार

. श्री. लेस्ली जॉन मर्चंट . वय ६५ वर्षे. व्यवसाय - निवृत्त . श्रीमती शीला जॉन मर्चंट

वय ८५ वर्षे, व्यवसाय - गृहिणी दोघेही रहणार :- मर्चंट हाऊँस. ७१ बाजार रोड. वांद्रे पश्चिम) मुंबई-४०० ०५० ्रील:johnmerchant1985@g mail.com

एक भागीदारी संस्था, भारतीय भागीदारी कायदा, १९३२ अंतर्गत रीतसर नोंदणीकत आहे फरीदा मंझील, ८९, बाजार रोड, वांद्रे (पश्चिम),

वृद्ध माहीत नाही, व्यवसाय-व्यवसायिक n-०३ जय भारत सोसायटी देसपांडे लेन, जैन मंदिराजवळ, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०० ०५०.

वृद्ध अज्ञात, व्यवसाय व्यवसायिक फरीदा मंझील, ८९, बाजार रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०

(पश्चिम), मुंबई-४०० ०५० . श्री. जिर्तेंद्र छेडा वृद्ध माहीत नाही,

. श्री. नसीरलतिफ शेख वृद्ध अज्ञात, यवसाय-व्यवसायिक, कार्यालय क्र.५०३, सनशाईन ऱ्लाझा, नायगाव क्रॉस रोड, रेल्वे स्टेशन जवळ, दादर

नोंद घ्यावी की, वरनामित फिर्यादींनी आरामाकरिता माननीय न्यायालय माननीय न्यायाधीश श्री.ए.व्ही गुळधुळे यांच्या समक्ष **न्यायालय कक्ष क्र.४** येथे ढील तारीख १९.०७.२०२४ रोजी स.११.००वा. प्रदर न्यायालय चालविले जाईल. अ) या माननीय यायालयास ३० सप्टेंबर २०११ च्या विकास कराराचा आहे. दि.३० सप्टेंबर २०११ रोजी जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी सोबत दाव्याच्या मालमत्तेच्या संदर्भात फिर्यादींनी वैध आणि बेकायदेशीरपणे रह केले आहे क्र.ए/३७०, १२७ चौ. यार्ड म्हणजेच १०६.२ मीटर च्या समतल्य.. महापालिका क्र. २५७ कोलवाड वॉर्ड एकत्रितपणे त्याच्या संरचनेसह उभा असलेला आणि . महानगरपालिका मार्ग क्र.७१ आणि (२) जुने शहर सर्वे क्र. ३४६ आणि नवीन सी.टी.एस.क्र.एन३७१, २१८ चौ. यार्ड म्हणजेच १८२ मीटरच्या समतल्य नगरपालिका क्र.२५६ कोलवाड वॉर्ड एकत्रितपर्ण ऱ्याच्या संरचनेसह उभी असलेली आणि महानगरपालिका मार्ग क्र.७१. दोन्ही सिटी सर्व्हे वांद्रे, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर मिळून त्यावरील रचना महानगरपालिका मार्ग क्र.७३, बाजार रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. फिर्यादी सांगतात की. या जिमनीवर दोन इमारती उभ्या आहेत. म्हणजे इमारत क्र. ७१ मध्ये तळ + २ वरचा मजला आणि इमारत क्र. ७३ ज्यामध्ये तळ + १ वरचा मजला आहे आणि त्या जिमनीवर व्यापारी चाळ म्हणून ओळखले जाते आणि वांद्रे, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर येथे वसलेले आहे आणि त्यावरील रचना असलेली नगरपालिका स्ट्रीट क्र.७३, बाजार रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. ब) प्रलंबित सनावणी आणि सध्याच्या दाव्याची अंतिम निपटारा, प्रतिवादी, त्यांचा नोकर, प्रतिनिधी आणि / किंवा प्रतिवादींद्वारे आणि /किंवा द्वारे दावा करणाऱ्या इतर व्यक्तींना, या माननीय न्यायालयाच्या योग्य आदेशाने तृतीय पक्षाला दिलेल्या विकास कराराच्या अनुषंगाने त्रयस्थ पक्षाचा हक्क, शीर्षक आणि/किंवा दावा मालमत्तेतील हित, कोणत्याही प्रकारे, दावा मालमत्ता जमीन धारण करणारी आहे आणि मनाई आदेशाद्वारे प्रतिबंधित केले जाऊ शकते. (१) जुने शहर सर्वे क्र. ३४५ आणि नवीन सी.टी.एस. क्र.एन३७०, १२७ चौ. यार्डम्हणजे १०६.२ मीटरच्या समतल्य. नगरपालिका क्र. २५७ कोलवाड वॉर्ड एकत्रितपणे त्याच्या संरचनेसह उभा असलेला आणि महानगरपालिका मार्ग क्र. ७१. आणि (२) जने सिटी सर्व्हेक्र. ३४६ आणि नवीन सी.टी.एस.क्र.ए/३७१, २१८ चौ. यार्ड म्हणजे १८२ मीटरच्या समतुल्य नगरपालिका क्र. २५६ कोलवाड वॉर्ड एकत्रितपणे त्याची उभी रचना आणि महानगरपालिका रस्ता क्र ७१. दोन्ही सिटी सर्व्हे वांद्रे, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर एकत्रितपणे त्यावरील रचना

इमारत क्र. ७१ मध्ये तळ + २ वरचा मजला आणि

इमारत क्र. ७३ ज्यामध्ये तळ + १ वरचा मजला

आहे आणि त्या जिमनीवर व्यापारी चाळ म्हणून ज्ञात

आणि वांद्रे, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा, बाजार

महानगरपालिका मार्ग क्र. ७३ असणाऱ्या संरचनेस मंबर्ड उपनगर. क) प्रतिवादी, त्यांचे सेवक, प्रतिनिधी आणि व्यक्ती किंवा व्यक्तीस किंवा प्रतिवादी यांच्यामार्फत किंवा त्याखालील दावा करणाऱ्या व्यक्तींना ३० सप्टेंबर २०११ च्या विकास करारांतर्गत विकासासाठ कोणतेही पाऊल उचलण्यापासून रोखण्यास त्याच्य माननीय न्यायालयाला आनंद होत आहे. खटल्याच्य मालमत्तेच्या संदर्भात दिनांक ३० सप्टेंबर २०११ रोजी जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी सोबत, म्हणजेच जमीन बेअरिंग (१) जुने सिटी सर्व्हे क्र. ३४५ आणि नवीन सी.टी.एस.क्र.ए/३७०, १२७ चौरस, यार्डचे मोजमाप म्हणजे १०६.२ मीटरच्या समतल्य नगरपालिका क्र. २५७ कोलवाड वॉर्ड एकत्रितप त्याच्या संरचनेसह उभा असलेला आणि महानगरपालिका मार्ग क्र.७१. आणि (२) जुने शहर सर्वे क्र. ३४६ आणि नवीन सी.टी.एस.क्र.ए/३७१ २१८ चौ. १८२ मीटर, महापालिका क्र. २५६ यार्ड म्हणजे कोलवाड वॉर्डच्या समतुल्य आणि त्याची रचना असलेली आणि महानगरपालिका रस्ता क्र. ७१ दोन्ही सिटी सर्व्हे वांद्रे, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्ह मंबई उपनगर एकत्रितपणे त्यावरील रचना असलेर्ल -नगरपालिका रस्ता क्र.७३, बाजार रोड, वांद्रे (पश्चिम) मुंबई-४०० ०५० येथे स्थित आहे. फिर्यादी सांगतात की. या जमिनीवर दोन इमारती उभ्या आहेत, म्हण्जे इमारत क्र. ७१ मध्ये ग्राउंड + २ वरचा मजला आणि इमारत क्र. ७३ ज्यामध्ये ग्राउंड + १ वरचा मजल आहे आणि त्या जिमनीवर व्यापारी चाळ म्हणून ज्ञात आणि वांद्रे, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर येथे वसलेले, त्यावरील संरचनेसह म्युनिसिप स्ट्रीट क्र.७३, बाजार रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई 800040.

अंतरिम सवलत (ब) आणि (क) येथे वरील; फ) या दाव्याची किंमत फिर्यादीला द्यावी. ग) अशा पुढील आणि इतर सवलतींच्य

आज दिनांकित २३ एप्रिल २०२४ (शिक्का) निबंधकाकरिता शहर दिवाणी न्यायालय, मुंबई

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेड

CIN:L24239MH1964PLC012971

नोंदणीकृत कार्यालयः पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९. द्र.: (९१-२२) २८२६६०००, फॅक्स: (९१-२२) २८२६७३३७, वेबसाईट: in.pg.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात)
	(9)	(२)	(\$)	(8)	(५)	(ξ)
	संपलेली तिमाही	1 1		संपलेले	संपलेले संबंधित	संपलेले
		तिमाही	तिमाही	९ महिने	९ महिने	मागील वर्ष
तपशील	39.03.2028	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	३०.०६.२०२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षाित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल	१ ०० २१७	9 93 383	८८ ३०९	३ २७ ३९५	३ ०६ ५३७	३ ९१ ७९०
कालावधीकरिता निव्वळ नफा						
(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	२३ ३९४	३०८५१	98 ዓዓ६	८२ ६९२	६३ २८९	८३ ९४७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा						
(अपवादात्मक बाबनंतर)	२३ ३९४	३०८५१	98 ዓዓ६	८२ ६९२	६३ २८९	८३ ९४७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	94 830	२२८९०	१६ ५०२	५९ ३९६	५२ ६९०	६७ ८१४
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित						
नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	94 042	२३ ४४७	٩ ६ ८७९	६००८७	५२ ६८३	६७ ०६६
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	३ २४६	३ २४६	३ २४६	३ २४६	३ २४६	३ २४६
इतर समभाग						९१ ३५७
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/ – प्रत्येकी)						
(वार्षिकीकरण नाही)						
अ) मूळ	४७.५६	00.49	40.28	934.82	१६२.३२	२०८.९१
ब) सौमिकृत	४७.५६	७०.५१	40.८४	934.82	9६२.३२	२०८.९१

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या in.pg.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

प्रॉक्टर ॲन्ड गॅम्बल हायजीन ॲन्ड हेल्थ केअर लिमिटेड

एलव्ही विद्यनाथन व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : ३० एप्रिल, २०२४ कृपया आमच्या in.pg.com वेबसाईटला भेट द्या.

ठिकाण : मुंबई

दिनांक २३ एप्रिल २०२४ ॲड लोकेश के. सिंग, फिर्यादींचे वकील

दिनांक :-29/04/2024 स्नेहल एस. उत्तेकर ADVOCATE बंद: B/4. झवेरी डायमंड हाऊस केदारमल रोड, चिंद्रेन अकादमी जवव शाळा, मालाड (पूर्व), मुंबई – ४०० ०९७

मोबाईल क्र. ९९८७२२३७७३ १. मे. ग्लोबल एंटरप्रायझेस मुंबई-४०० ०५० . श्री. जाहिदयुनुस खान . श्री. मोईझशरफुद्दीन मर्चंट हणारः- ४०३ ख्वाजा पॅलेस, ९/ए बोरन रोड, वांद्रे

यवसाय-व्यवसायिक कार्यालय क्र. ५०३, सनशाईन प्लाझा, नायगाव क्रॉस रोड, रेल्वे स्टेशन जवळ, दादर (प), मुंबई- ४००

(प.) मुंबई-४०००५० की. या जमिनीवर दोन इमारती उभ्या आहेत. म्हणजे

आदेश देण्यास आणि घोषित करण्यास आनंद होत आणि समाप्त केले आहे म्हणजेच जमीन बेअरिंग (१) जुने सिटी सर्व्हें क्र. ३४५ आणि नवीन सी.टी.एस. रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०० ०५० येथे स्थित

ड) सध्याच्या दाव्याची सनावणी आणि येथील कार्यवाही जलद होऊ शकते: ई) प्रार्थनेच्या संदर्भात अंतरिम आणि जाहिरा जाहिरातींसाठी हे माननीय न्यायालय खटल्यातील तथ्ये आणि परिस्थिती यांना योग्य वाटेल. असलेला नगरपालिका रस्ता क्र.७३, बाजार रोड, माझ्या हस्ते आणि शिक्क्यानिशी वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. फिर्यादी सांगतात